

महाराष्ट्र राज्यसेवा (वैद्यकीय देखभाल निवम १९६१)

ज्ञासन निविदित रह आकस्मिकता वसलेल्या

आजारातील आजार प्रमाणित करण्याचे

अधिकार प्रदान करण्याबाबत.

महाराष्ट्र ज्ञासन

सार्वजनिक आरोग्य विभाग,

ज्ञासन निर्णय क्रमांक: एमएजी-१०९९/प्र.क. १४/आरोग्य-१

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

टिक्की-२५ फेब्रुवारी, १९६१.

- चाचा:- १) ज्ञासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: एमएजी-१०८१/
१९६१/पीएच-१ अ, दिनांक १९ ऑक्टोबर, १९६१, वि.२० जुलै, १९६२.
२) ज्ञासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: एमएजी-१०८१/
१९६१/आरोग्य-१, वि.२० जुलै, १९६२.
३) ज्ञासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: एमएजी-१०९२/
१६९ र/सीआर-१२१११/आरोग्य-७, वि.२५ डिसेंबर, १९६१ र.
४) ज्ञासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: एमएजी-१०९१/
१४५६/सीआर-१२०११/आरोग्य-७, वि.२५ डिसेंबर, १९६१ र.

ज्ञासन निर्णय:- महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल) निवम १९६१ मधील निवम
इ मधील सरतुदिनुसार ज्ञासक्षिय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ज्ञासक्षिय रुग्णालयात
विळा कुन्क वैद्यकीय सेवा मिळाल्याचा हक्क आहे. परंतु किंत्येक वेळा आकस्मिकता
प्रसंगी रुग्णालय तातडीचे व अत्यावाहक उपचार करण्यासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात
पाठल करणे भाग घडते ही वाढ विचारात घेऊन ज्ञासनाने आकस्मिकता उपचाराचा रुग्ण
गंभीर आज्ञाशास्त्री सूची तयार करून त्यालय घेऊल्याही खाजगी रुग्णालयात उपचार
करून घेऊसाठी संवर्धित अनुक्रमांक १-व रेपील ज्ञासन निर्णयाच्याचे एक “विशेष वाढ”
महारूप मानवता दिलेली असून त्यावरील उपचारार्थ होणा-आ वैद्यकीय वर्चाची वैतन
गटानुसार ८० ते ९० टक्के परंतु अविवाहित प्रकरणी रु. २०,०००/- या कमाल अवधित
प्रतिपूर्वी कमालेव उत्तिष्ठाना वालेली आहे. उपरोक्त ८० व आकस्मिकता वसलेल्या
आजारातील आजार प्रमाणित करण्याची आधिकार उपसंचालक, आरोग्य सेवा यांना
विष्वास आले होते. परंतु उपसंचालक, आरोग्य सेवा यांना कार्यालयीन कामानिमित्त
दोन्हांवर जावे नागत असल्याने प्रगत्यपश्चाच्या अभावी विभाग प्रमुखांना प्रकरणे निर्णयक
ठरविष्यास होणारा संभाव्य विलक्षण विचारात घेऊन संवर्धित अनुक्रमांक दोन रेपील ज्ञासन
निर्णयाच्याचे दिनांक १ ऑगस्ट, १९६१ पासून ज्ञासन विनिर्दिष्ट आज्ञारातील आजार
प्रमाणित करण्यासाठी उपसंचालक, आरोग्य सेवा यांच्याकडे न घाठविला संवर्धित जिल्हा
जात्य विकितसक यांच्याकडे तर या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये आहेत या ठिकाणी
अधिष्ठाता/वैद्यकीय अधिकार यांच्याकडे पाठविष्याबाबत तसेच बुहानुवाईतील कार्यालये/
मंत्रालयीन प्रशासकिय विभाग यांनी संचालक, आरोग्य सेवा, मुंबई यांच्याकडे न घाठविला
१) सर अ.जी. समूह रुग्णालय, मुंबई २) सेट जॉर्जिस रुग्णालय, मुंबई ३) गौतमुद्यास
रोजपाल संचालय, मुंबई ४) कमा व आल्फ्रेड रुग्णालय, मुंबई यांच्याकडे
पाठविष्याबाबत विष्वास आले होते. यांसाठी एकांच रुग्णालयावर बोजा परू नवे

संचालक, राज्य कलानगार विभा बोर्ड, मुंबई (१५ प्रती)
 अवस्थापकिम संचालक, हाफेंसिटीकल ऑफरेक्स, परेल, मुंबई (५ प्रती)
 अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 महासंचालक, माहिती व जनसंपर्क मंत्रालय, मुंबई (५ प्रती)
 संहासंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 उपसंचालक, आरोग्य सेवा (सर्व)
 अधिकारी, कासकिय वैद्यकिय महाविद्यालय (सर्व)
 जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
 जिल्हा कल्याणिका, जिल्हा स्टडीलय (सर्व)
 वैद्यकिय अधिकारी, कासकिय लग्जरीलय (सर्व)
 * प्रबोधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)
 * ग्रोमोटोटरी व सिनियर यास्टर, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई (५ प्रती)
 विभा विभाग (कार्बासन सेवा-५), मंत्रालय, मुंबई (१० प्रती)
 अवस्थापक, कासकिय मध्यवर्ती मुत्रालय, मुंबई.
 सर्व खर्चासन अधिकारी, कार्बासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
 सर्व भौतिकीन विभाग (भास्थापना कार्बासन), मंत्रालय, मुंबई (५० प्रती).

२. मंत्रालयीन विभागात्तम भर्त आव्यापना कार्बासनास विभागी वरमात बंद की, त्यानी कासन निर्भयाच्छा प्रती त्याच्छा सर्व संवित्त कार्बासनाना पाठ्याव्यापात. तसेच संवित्त कार्बासनाने त्याच्छा विविधांशील सर्व विभाग प्रमुख कार्बालय प्रमुख यांग पाठ्याव्यापात.

प्रतः- निवासनस्ती (महत्वाचे आवेद) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

गिरहनस्ती (आरोग्य-३) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

* * * * *

महाराष्ट्र संवर्धित अमृतकमोक २ बेंगलुरु महासभ्ये मंत्रालयीन प्रशासकिक विभागांना या त्याच्या अधिपत्याखालील बृहन्मुंबईतील करमालयासाठी बेंगलुरुमध्ये नेमून प्रेस्प्राप्त आली होती. परंतु सद्य स्थिरीत मंत्रालयीन प्रशासकिक विभागात वाढ होउन मध्याने सहा विभाग निर्माण झाले आहेत. या नव्याने निर्माण झालेल्या विभागांची देवके प्रशासकिक करमालयासाठी त्याचा झासकिक रुपाळुवे नेमून प्रेस्प्राप्त प्रशासन विभागाची होता. तसेहोऱ्या या सुधारित झासन निर्भयान्वये सर्व उन्नीन प्रशासकिक विभागासह सर्व मंत्रालयीन विभागांना पर्याप्तप्रमाणे त्याच्या अधिपत्याखालील बृहन्मुंबईतील सर्व करमालयांमा खालीलप्रमाणे रुपाळुवे नेमून प्रेस्प्राप्त वेता आहेत.

क्र.क्र.	रुपाळुवाचे नाव	विभागाचे नाव
१	सर.ज.जी.समूद रुपाळुव, मुंबई	पृष्ठ विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र व बंद विभाग, सार्वजनिक बाधकरम विभाग, समाजकल्याच विभाग, आदिवासी क्रिकेट विभाग, महिला व बालकल्याच विभाग.
२	सेंट जोर्जेस रुपाळुव, मुंबई	विस्ता विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग व औषधी प्रमो विभाग, निवासन विभाग, जाग विकास विभाग, याची पुरकल व स्वच्छता विभाग.
३	गोकुलवास रोजापाल रुपाळुव, मुंबई	अल्प व गारारी पुरवठा विभाग, उद्योग, उज्जो, व करभार विभाग, कृषि व संहारण विभाग, घाटवडारे विभाग, सासादिन कर्म विभाग, संहारण व वस्त्रेशीग विभाग, आवाह क वाकिय विभाग.
४	गजमा.ड आलक्षण्य सुरुवातील रुपाळुव, मुंबई	विधी व खाज विभाग, नगर विकास विभाग, गृहनिर्माण व विशेष संहारण विभाग, पर्यावरण विभाग, विशेष व सेवायोजन विभाग, उच्च व तेवकीय विभाग, दोजाराव व स्वर्वरोजगार विभाग.

टिप:- १) सार्वजनिक बारोग्य विभाग, वैद्यकीय फिक्षण व औषधी व्यवं विभाग त्याचा निवासनाखालील करमालयासाठील तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतील करमालयाची विनिर्विष्ट काणार प्रमाणित करमालय त्या विभागाचे विभाग प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणजेच वैद्यकीय सेवेतील डॉक्टर असल्यास सकाम विधिकडी असलील.

२) वर भव्य कलेक्टरा मंत्रालयातील एकांता विभागाचे अविभाग विभाग. मंत्रालयास नम्बाने विभाग बोलेल्या विभाग इतां भुक्त विभागांमध्ये विभागांची झाली असेल, त्या विभागासाठी आजार प्रमाणित करमालयासाठी विहित करमालय आलेल्या रुपाळुवाच्या प्राधिकृत वैद्यकीय अधिकाराकडे नव्यनिर्मित विभागाचे वैद्यकीय देवके प्रमाणित करमालयासाठी याठवावीत.

तसेच या झासन निर्भयाच्ये बसे आदेश वेष्यात येता आहेत की, उपरोक्त सर्व संवर्धित प्राधिकृत वैद्यकीय अधिकारांच्यां आजार, प्रमाणित करमालय बोलेल झासन निर्भयासाठी आजाराचा कमोक नमूद न करता आजाराचे नाव व आतररुग्ण कालप्रवाली.

नमूद खाला जासन विनिर्विष्ट आजारात निविचतपे आकस्मिकता होती किंवा कहे हे स्पष्ट करने यावत्तक आहे. तसेच प्राधिकूल वैद्यकिव अधिकाऱ्याने स्फृत्या स्वास्थ्यरीकाळी त्वांचे नांव पदमामाचा किंवा उमटविके अन्यायवक कराहील. जासन आंदोलन नमूद करण्यात जालेले गोपीर आज्ञार हे सकाम अधिकाऱ्याचा विचारपूर्वक निवागतर ठरविल्यात जालेले आहेत. वसे वसुनाही काही प्राधिकूल वैद्यकिव अधिकाऱ्यांनी “जासन विनिर्विष्ट आजारात, आजार मोहत नसल्या तरी आजारामध्ये आकस्मिकता.” असे प्रकारचे अन्यायवक अधिकाऱ्य व्यक्त करतात. त्यामुळे प्राधिकूल वैद्यकिव अधिकाऱ्यांनी असे जान्यात नसलेले अधिग्राव नोंदवू नवेत अक्ष सूचनाही बाबारे देण्यात वेत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या अधिकारगुप्तार व नांवाने,

खाला
(एल.जी.इफ्फेवार)
महाराष्ट्र जासनाचे बवह झापिव.

प्रति

मुख्य संचिव, सामाजिक प्रकाशन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान संचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
संचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग) मंत्रालय, मुंबई
संचिव, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई (योग प्रती)
मुख्यमंत्राचे संचिव, मुख्यमंत्री संचिवालय, मंत्रालय, मुंबई
मुख्यमंत्राचे खाजगी संचिव, मुख्यमंत्री संचिवालय, मंत्रालय, मुंबई
मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी संचिव, मंत्रालय, मुंबई
राज्यमंत्री (आरोग्य) यांचे स्वीकृत सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीकृत सहाय्यक
मुख्य संचिवाचे स्वीकृत सहाय्यक, सामाजिक प्रकाशन विभाग, मंत्रालय, मुंबई
* संचिव, महाराष्ट्र लोकसभा आवोग, मुंबई (५ प्रती)
* संचिव, महाराष्ट्र विधानसभेत संचिवालय, विधान संघ, मुंबई (१८ प्रती)
* सेलरमेट कमिकमर ऑफ इंडिया कंट्रोल ऑफ लैंड रेकॉर्ड्स, पुणे (२ प्रती)
विधागीव आमुक्ता (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)
जिल्हाधिकारी (सर्व) (प्रत्येकी २ प्रती)
मुख्य वर्षवकरी अधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषद (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
महाराष्ट्र पाल, महाराष्ट्र-१ (लेक्षा व अगुजेवता)/(लेक्षा व परिषद), मुंबई (योग प्रती)
महाराष्ट्र पाल, महाराष्ट्र-२ (लेक्षा व अनुजेवता)/(लेक्षा व परिषद), नागपूर (योग प्रती)
सहस्रालक, विधिवान व लेक्षा अधिकारी, मुंबई (१० प्रती)
अधिकाऱ्यांनी लेक्षा अधिकारी, मुंबई (१० प्रती)
चिक ऑफिटर, लेक्षा लंडस बफल्ट्स, मुंबई (१० प्रती)
क्लॅवगार अधिकारी (सर्व) (प्रत्येकी ५ प्रती)
संचालक, तारोग्य लेना, मुंबई (५० प्रती)
संचालक, वैद्यकिव किंवा व संचेतन, मुंबई (५० प्रती)
संचालक, आकुर्बंब, मुंबई (१०० प्रती)